

सन २०२१-२२ या वित्तीय वर्षामध्ये लेखाशिर्ष (४२१० ११०१) अंतर्गत ५२ - यंत्रसामुग्री व साधनसामुग्री या उदिष्टाखाली मंजूर अनुदानातून जिल्हा रुग्णालय, औरंगाबाद येथील रक्तपेढी करीता लागणाऱ्या आवश्यक बाबी खरेदी करण्यासाठी अंदाजित रु.१,२६,२७,२०४/- (अक्षरी रुपये एक कोटी सव्वीस लक्ष सत्तावीस हजार दोनशे चार फक्त) एवढ्या रकमेच्या खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**सार्वजनिक आरोग्य विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: प्रशामा-१२२२/प्र.क्र१२/आरोग्य-८**  
१० वा मजला, गो. ते. रुग्णालय संकूल इमारत,  
नवीन मंत्रालय, मुंबई - ४००००१.  
दिनांक : १४ जानेवारी, २०२२.

**वाचा :-**

- १) सहसंचालक, आरोग्य सेवा, रुग्णालये (राज्यस्तर), मुंबई यांचे पत्र क्र.आसेआ/कक्ष-३/टे-३/निविदा प्रक्रिया/ २१-२२/जिरु,औरंगाबाद/रक्तपेढी/२१९२४-२५/२१ , दिनांक १५.१२.२०२१
- २) आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांची मान्यता प्राप्त टिप्पणी, दिनांक ०६.१२.२०२१

**प्रस्तावना:-**

सहसंचालक, आरोग्य सेवा, रुग्णालये (राज्यस्तर), मुंबई कार्यालय यांनी त्यांच्या दिनांक १५.१२.२०२१ च्या प्रस्तावात नमूद केल्यानुसार सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी मंजूर असलेल्या मुफसल क्षेत्रातील अध्यापनेतर शासकीय रुग्णालये व दवाखाने,४२१० - वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य,०१ - नागरी आरोग्य सेवा विषम चिकित्सा, -११० - रुग्णालये व दवाखाने, राज्य योजनांतर्गत योजना,(०६) (०४) - मुफसल क्षेत्रातील अध्यापनेतर शासकीय रुग्णालये व दवाखाने,लेखाशिर्ष (४२१० ११०१) अंतर्गत ५२ - यंत्रसामुग्री व साधनसामुग्री या उदिष्टाखाली मंजूर अनुदानातून अंदाजित रु.१,२६,२७,२०४/- (अक्षरी रुपये एक कोटी सव्वीस लक्ष सत्तावीस हजार दोनशे चार फक्त) इतक्या रकमेच्या खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

**शासन निर्णय :-**

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी मंजूर असलेल्या मुफसल क्षेत्रातील अध्यापनेतर शासकीय रुग्णालये व दवाखाने,४२१० - वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य,०१ - नागरी आरोग्य सेवा विषम चिकित्सा, -११० - रुग्णालये व दवाखाने, राज्य योजनांतर्गत योजना,(०६) (०४) - मुफसल क्षेत्रातील अध्यापनेतर शासकीय रुग्णालये व दवाखाने,लेखाशिर्ष (४२१० ११०१) अंतर्गत ५२ - यंत्रसामुग्री व

साधनसामुग्री या उदिष्टाखाली मंजूर अनुदानातून अंदाजित रु.१,२६,२७,२०४/- (अक्षरी रुपये एक कोटी सव्वीस लक्ष सत्तावीस हजार दोनशे चार फक्त) इतका खर्च अपेक्षित असून सदरचा खर्च सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात लेखाशिर्ष ४२१० ११०१, ५२ -यंत्रसामुग्री व साधनसामुग्री मध्ये मंजूर करण्यात आलेल्या रु.३०,००,००,०००/- (अक्षरी रुपये तीस कोटी मात्र) इतक्या अनुदानातून भागविण्यात येणार आहे. सदर बाबींच्या खरेदीसाठी खालील परिच्छेद क्र.०३ मध्ये नमुद केलेल्या अटींच्या अधिन राहुन प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे .सदर खरेदीसाठीचे विवरणपत्र खालीलप्रमाणे आहे.

**विवरणपत्र**

**अ- अनुदानाचा तपशिल**

( रक्कम रुपये)

अ.क्र.	लेखाशिर्ष	खरेदीचा तपशील	एकूण मंजूर अनुदान (२०२१-२२)	खरेदीसाठीचा एकूण खर्च
१	४२१०११०१ ५२ - यंत्रसामुग्री व साधनसामुग्री	वैद्यकीय उपकरणे व अन्य बाबी	३०,००,००,०००	१,२६,२७,२०४

**ब- प्रस्तावित खरेदीचा तपशिल (सोबत परिशिष्ट-अ)**

( रक्कम रुपये)

अ.क्र.	लेखाशिर्ष	खरेदीचा तपशील	एकूण मंजूर अनुदान (२०२१-२२)	खरेदीसाठीचा एकूण खर्च
१	४२१०११०१ ५२ - यंत्रसामुग्री व साधनसामुग्री	वैद्यकीय उपकरणे व अन्य बाबी	३०,००,००,०००	१,२६,२७,२०४

०२. वरील प्रस्तावाच्या अनुषंगाने सहसंचालक, आरोग्य सेवा, रुग्णालये (राज्यस्तर), मुंबई यांनी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी मंजूर असलेल्या मुफसल क्षेत्रातील अध्यापनेतर शासकीय रुग्णालये व दवाखाने,४२१० - वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य,०१ - नागरी आरोग्य सेवा विषम चिकित्सा, - ११० - रुग्णालये व दवाखाने, राज्य योजनांतर्गत योजना,(०६) (०४) - मुफसल क्षेत्रातील अध्यापनेतर शासकीय रुग्णालये व दवाखाने,लेखाशिर्ष (४२१० ११०१) अंतर्गत ५२ - यंत्रसामुग्री व साधनसामुग्री या उदिष्टाखाली मंजूर अनुदानातून अंदाजित रु.१,२६,२७,२०४/- (अक्षरी रुपये एक कोटी सव्वीस लक्ष सत्तावीस हजार दोनशे चार फक्त) एवढ्या रक्कमेच्या खरेदीस प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावासाठी सादर करावयाची प्रमाणपत्रे (परिशिष्ट-अ) व (परिशिष्ट-ब) सादर केली आहेत.

०३. शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/१३/विनियम, भाग-२, दिनांक १७ एप्रिल, २०१५ मधील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ भाग-पहिला उपविभाग-दोन मधील अनु क्रमांक ४, नियम क्र. ७ अन्वये अवजारे, किरकोळ साधन सामग्री आणि उपक्रम संच विकत घेण्यास मंजूरी देण्यासाठी प्रशासनिक विभागास पूर्ण अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार खालील अटीच्या अधीन राहून सदर प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

- १) सदरहू साहित्य सामुग्रीची आवश्यकता खातरजमा/मागणी याची शहानिशा / खातरजमा करण्यात यावी. त्यानंतरच सदर बाबींच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी.
- २) सदरहू साहित्य सामुग्रीचे विनिर्देश गरजेनुसार व अद्ययावत असल्याची खातरजमा करण्यात यावी. खरेदी करावयाच्या बाबींचे तांत्रिक विनिर्देश (Technical specification) संबंधित तज्ञांनी (तांत्रिक समिती / अधिकारी) यांनी मान्य केलेल्या विनिर्देशानुसार असावेत. तसेच, सदर तांत्रिक विनिर्देश (Technical specification) हे कोणत्याही विशिष्ट कंपनीला फायदा होईल अशा रितीने तयार केलेले नसल्याबाबत खातरजमा करण्यात यावी. तसेच प्रस्तावातील समाविष्ट असलेल्या बाबींचीच खरेदी करण्यात यावी.
- ३) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. भांखस-२०१४/प्र.क्र.८२/भाग-III/ उद्योग-४, दिनांक १ डिसेंबर, २०१६ अन्वये प्रसिध्द करण्यात आलेल्या शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची सुधारीत नियमपुस्तिका यामधील तरतूदीनुसार विहित पध्दतीने खरेदी प्रक्रिया राबविण्यात यावी.
- ४) प्रशासकीय मान्यता देताना प्रस्तावित खरेदीचे दर हे अंदाजित आहेत. त्यामुळे खरेदी प्रक्रियेअंती दर निश्चित करण्यात यावा. सदर दर हा बाजार भावापेक्षा कमी असल्याबाबत आणि संबंधित पुरवठादाराने या बाबीचा इतर ठिकाणी ज्या दराने पुरवठा केला आहे, त्या दरापेक्षा जास्त नसल्याबाबत खातरजमा करण्यात यावी.
- ५) खरेदी करण्यात येणाऱ्या बाबींची पुरवठापूर्व / पुरवठानंतर नमुना तपासणी (pre/Post dispatch random sample inspection) करून उचित व योग्य विनिर्देश (specification) असलेल्या वस्तुंचीच खरेदी करण्यात येईल, याची खात्री करण्यात यावी.
- ६) खरेदी करण्यात येणाऱ्या बाबींचा पुरवठा झाल्यानंतर त्यांची साठवणूक व वितरण (storage & distribution) करणे तसेच, पुरवठा साखळी व्यवस्थापन (Supply chain management) आणि वस्तुसूची व्यवस्थापन (Inventory Management) योग्य पध्दतीने करून सदर बाबी विनावापर पडून राहणार नाहीत व त्यांचा विहित मुदतीत वापर होईल, याची दक्षता घेण्यात यावी.
- ७) सदर खरेदीसाठीचा अंदाजित रु.१,२६,२७,२०४/- (अक्षरी रुपये एक कोटी सव्वीस लक्ष सत्तावीस हजार दोनशे चार फक्त) इतका खर्च अपेक्षित असून सदरचा खर्च सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात लेखाशिर्ष ४२१० ११०१, ५२ -यंत्रसामुग्री व साधनसामुग्री मध्ये मंजूर करण्यात आलेल्या रु.३०,००,००,०००/- (अक्षरी रुपये तीस कोटी मात्र) इतक्या अनूदानातून भागविण्यात यावा. सदरची खरेदी प्रशासकीय मंजूरीच्या विहित कालावधीत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

- ८) तसेच, या बाबींच्या खरेदी द्विरुक्ती (Duplication) होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
- ९) संपूर्ण खरेदी प्रक्रिया राबवितांना केंद्रिय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे (CVC Guidelines) तंतोतंत पालन करण्यात यावे.
- १०) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/भाग-२/२०१३/विनियम, दिनांक १७ एप्रिल, २०१५ सोबतच्या परिशिष्टातील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८, भाग-पहिला उपविभाग-दोन मधील अ.क्र.४ नियम क्र.७ समोरील स्तंभ क्र.६ येथील अटींची पूर्तता करण्यात यावी.
- ११) खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरेदी समितीच्या मान्यतेनंतरच पुरवठा आदेश निर्गमित करण्यात यावेत. सदर प्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्र.खरेदी - २०१६/प्र.क.२४०/आरोग्य-८ दिनांक २६ जुलै, २०१७ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार कार्यवाही करण्यात यावी.
०४. उपरोक्त अनुक्रमांक १ ते ११ येथे नमूद अटींची पूर्तता करण्याची व खरेदी नियमानुसार व आवश्यकते प्रमाणे आहे हे सुनिश्चित करण्याची संपूर्ण जबाबदारी, सहसंचालक, आरोग्य सेवा, रुग्णालये (राज्यस्तर), मुंबई, आरोग्य सेवा संचालनालय व संबंधित कार्यक्रम प्रमुख यांची राहिल.
०५. सदर बाबींवरील खर्च सन २०२१-२२ या वित्तीय वर्षातील मंजूर अनुदानातून व प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेतच करण्यात यावा.
०६. शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/१३/विनियम, भाग-२, दिनांक १७ एप्रिल, २०१५ मधील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ भाग-पहिला उपविभाग-दोन मधील अनु क्रमांक ४, नियम क्र. ७ अन्वये अवजारे, किरकोळ साधन सामग्री आणि उपक्रम संच विकत घेण्यास मंजूरी देण्यासाठी प्रशासनिक विभागास पूर्ण अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
०७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०११३१११९२८००१७ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वि.ल.लहाने)

सह सचिव महाराष्ट्र शासन

प्रत:-

- १) आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई.
- २) व्यवस्थापकिय संचालक, हाफकिन बायो-फार्मास्युटीकल्स कॉर्पोरेशन लि. परेल, मुंबई
- ३) संचालक, आरोग्य सेवा, आरोग्य संचालनालय, मुंबई.

- ४) सह संचालक, आरोग्य सेवा, रुग्णालये (राज्यास्तर), आरोग्य सेवा संचालनालय मुंबई
- ५) सह संचालक, आरोग्य सेवा, (खरेदी कक्ष), आरोग्य सेवा संचालनालय मुंबई
- ६) सह संचालक आरोग्य सेवा, (अर्थ व प्रशासन), आरोग्य सेवा संचालनालय मुंबई
- ७) महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरिक्षा/लेखा अनुज्ञेयता), मुंबई
- ८) महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरिक्षा/लेखा अनुज्ञेयता), नागपूर
- ९) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
- १०) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
- ११) अधिकक्षक, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती/नाशिक
- १२) निवडनस्ती (आरोग्य-८)

परिशिष्ट-अ

(Amount in Rs.)

Sr.No.	Name of Equipment	Req.	Approx. unit cost	Total cost
1	Blood Bank Refrigerator Blood Storage Unit 1,2,3	3	286500	859500
2	Donor Couches	2	129937	259874
3	Biomoxer	5	98435	492175
4	Di Electric Seals	2	194210	388420
5	Domestatic Refrigerator	2	35000	70000
6	Centrifuge Machine Table Top	2	8900	17800
7	Incubator 15 Ltr	2	28762	57524
8	Auto Clave 25 ltr	1	38350	38350
9	Binocular Microscope	2	46592	93184
10	Digital Analytical Balance	1	50545	50545
11	Elisa Washer	2	368160	736320
12	Elisa Reader/Plate Analyser	2	368160	736320
13	Cell Counter	1	632008	632008
14	Minus 80 C Deep Freezer	1	442153	442153
15	Minus 40 degree C Freezer	1	238231	238231
16	Laminar flow	1	153400	153400
17	Plasma Extractor	2	12846	25692
18	Platelet Incubator with Agitator (45 Bags/90 Bags)	1	196996	196996
19	Cogulometer	1	288698	288698
20	Digital Weight Balance	1	25264	25264
21	Electronic Donor Weighing Scale	2	1400	2800
22	Tube Sealer stripper with cutter	5	10333	51665
23	Serological water Bath	1	50960	50960
24	Micropettes (1 to 50 ml. adjustable)	5	7280	36400
25	Computer	1	54000	54000
26	Refrigeraid water bath (Cryo Bath)	1	116480	116480
27	PH Meter	1	850	850
28	Rh View Box	2	154600	309200
29	VDRL Shaker	1	12463	12463
30	Gel Techonology cross Match	1	199420	199420
31	Hot Air Oven	1	28762	28762
32	Refrigerated Centrifuge	3	1164000	3492000
33	HB Haemoglobinometer	5	7280	36400
34	Portable HB Meter (Digital)	5	7280	36400
35	Sahlis HB Meter	2	980	1960
36	Component Scale CS-1	10	50545	505450
37	Blood Collection Monitor	5	89107	445535
38	Mobile Blood Bag Refrigerator	2	109200	218400
39	Needle Destroyer	2	5824	11648
40	Thawing Bath	2	61661	123322
41	Ice Box	5	1295	6475
42	Urinometer	2	390	780
43	Measuring Cylinder	4	410	1640
44	Stabilizer	5	6800	34000
45	Forcepes	10	290	2900

Sr.No.	Name of Equipment	Req.	Approx. unit cost	Total cost
46	Laboratory Themometer	10	740	7400
47	Bed Side Screen	10	4350	43500
48	Recovery Bed	2	16500	33000
49	Generator 25 KV	1	285000	285000
50	Fire Extingushier	2	5500	11000
51	Patient Trolley	1	9900	9900
52	A.C.2 Ton	4	42000	168000
<b>A)</b>	<b>Total</b>			<b>12140164</b>
53	Xerox Machine	1	85000	85000
54	Printer HP MFP	1	32000	32000
55	Sofa set	1	16800	16800
56	Foam Chair	1	5500	5500
57	T.V. 55 inch	1	54200	54200
58	Office Chair	1	4900	4900
59	Gas Shagdi with Cylinder	1	9600	9600
60	Laboratory Table	1	10500	10500
61	Wooden Table	2	8900	17800
62	Iron Chair	3	5500	16500
63	Enamel Tray	4	5200	20800
64	Tea Pot with Glass (Ceremic)	2	8600	17200
65	Cub board Small	2	8750	17500
66	Cub board Large	2	23900	47800
67	Steel Cupboard	2	13350	26700
68	Wooden Table Drawer	2	7970	15940
69	Water Cooler	1	14500	14500
70	Task Chair	2	6800	13600
71	High Back Chair	1	9200	9200
72	Visitor Chair Iron 3 in 1	4	8750	35000
73	Storage of Sliding Door	2	8000	16000
<b>B)</b>	<b>Total</b>			<b>487040</b>
<b>Grand Total (A +B)</b>				<b>12627204</b>